

(das Meer spricht) दण्डमुद्यन्थं राघव। गाधतं मम मार्गं च दापिष्यति ते-  
जसा R. 5, 94, 10. *sich Etwas reichen lassen* KATHAS. 12, 160. Neben दा-  
पित = साधित zu *zahlen veranlassen* (AK. 3, 1, 40. H. 446) wird von den  
Erkl. zu AK. auch die Lesart दापित erwähnt. — 2) *verrichten, — voll-  
bringen lassen*: दापयामि ते। श्रङ्कं त्रेयोदशीश्वाहम् KATHAS. 5, 112. वाणीम्  
mit dem acc. der Person *Jmd sprechen lassen* HARIV. 13782. — 3) *auf-  
legen, — auftragen lassen*: तं लेपं कुडेषु दापय MBH. 1, 5724.

— desid. दित्सति P. 7, 4, 54. 58. VOP. 19, 9. 12. दित्सते P. 7, 4, 54, Sch.  
geben wollen, zu geben bereit sein: अस्मैन्यमिन्न दित्सति RV. 4, 170, 3.  
दित्सतं भूयो पञ्चतश्चिकेत 2, 14, 10. 7, 32, 5. 8, 70, 3. 9, 61, 27. पदित्सति  
स्तुतो मध्यम् 4, 32, 8. 20. 8, 77, 3. दित्सेयम् 14, 2. AV. 12, 4, 2. 12. 5, 7, 6. अ-  
दित्सन् M. 10, 113. ब्रात्यास्मेभ्यः — दित्सतं वसु MBH. 1, 5119. 5, 4275. VA-  
RĀH. BH. S. 19, 10. वौरा R. GOR. 2, 8, 23. सर्वं मे दित्सतं वया MBH. 3,  
15631. 8627. fgg. तां (कन्या) चेद्हनं न दित्सेयम् 1, 6159. 13, 106. DAÇAK. in  
BENF. CHR. 186, 23. पुत्रोयोरुपरिव वधी ते दित्सते मया R. GOR. 1, 70,  
13. MBH. 1, 4375. Auch दिदासति in folg. Stelle: प्रियं श्रहृ दृष्टः प्रियं  
श्रहृ दिदासतः: RV. 10, 151, 2. Fehlerhaft dagegen ist folgende Form: न  
मा मर्त्यः कथन दातुर्महति विश्वकर्मन्मौवन मा दिदासिथा नि मङ्गे ऽहं  
सलिलस्य मध्ये (die Erde spricht) AIT. BR. 8, 21. Obschon ÇÄKKH. CR. 16,  
16, 7 dieselbe Lesart hat (nur ○य), so ersieht man doch aus ÇAT. BR. 13,  
7, 4, 15, dass hier eine Verderbniss vorliegt.

— intens. देतिपते P. 6, 4, 66, Sch. VOP. 20, 4.

— श्रति 1) im Geben übertreffen: अध् प्रायैपैगिरिति दासदन्यानोसङ्गा श्र-  
मे दृश्यामि: सूक्ष्मै: RV. 8, 1, 38. — 2) beim Geben übergehen: न जीवत्तम-  
तिदासि KATH. CR. 4, 1, 27.

— श्रनु (partic. श्रनुदति KÄR. zu P. 7, 4, 47) 1) *Jmd Etwas zugestehen,  
zulassen, überlassen*: अध् क्रावा मधवत्सुभ्यं देवा श्रनु विष्णे श्रद्धः सोमपे-  
यम् RV. 5, 29, 5. न हृष्टेऽश्रनु ददासि वामम् 1, 190, 5. pass. 1, 61, 15. अस्तै  
तवस्यैमनु दायि सुत्रेन्द्राय देवेभिरप्साती 2, 20, 8. 6, 23, 8. श्रनुर्य 20, 11.  
— 2) *Jmd nachstehen, weichen in (acc.) ; nachgeben*: सूरशिदस्या श्रनु  
दादपस्याम् RV. 7, 48, 2. विष्णे त इन्द्रं वीर्यं देवा श्रनु क्रतुं दृः 8, 51, 7. यः  
शधते नानुदाति प्र॒ध्याम् 2, 12, 10. दृ॒ङ्क्षा विद्स्मा श्रनु दृः 1, 127, 4. —  
3) *Jmd Etwas nachsehen, erlassen*: श्रनु दत्तमूणं ने: AV. 6, 118, 1. 2. —  
4) viell. *Jmd (acc.) nachträglich eins versetzen*: श्रगतो लक्षये पात्ते पुरुषं  
पावकप्रभम् || — || तेन भग्नानरीन्सर्वान्मद्दमान्मन्यते जनः। तेन भग्नानि सै-  
न्यानि पृष्ठतो ऽनुदाम्यत्म् || MBH. 7, 9499. — Vgl. श्रनानुद, श्रनुदेयो  
(viell. *Mitgabe* RV. 10, 85, 6).

— श्रभि geben: श्र-यदात् MBH. 3, 13309.

— श्रव, partic. श्रवदत् KÄR. zu P. 7, 4, 47.

— श्रा med. P. 4, 3, 20. VOP. 23, 2. act. im Veda nur in den Formen  
श्राद्म्, श्राद्त् u. s. w., welche in den Padap. zu RV. und VS. (wie man aus  
MAITRI. schliessen könnte) nicht zerlegt werden; sie wurden, wie es  
scheint, nicht von दा abgeleitet. Im Epos erscheinen die Formen श्राद्भिः,  
श्राद्भिमि, श्राद्भाम्, श्राद्यात्, श्राद्येयम्, श्राद्भस्, श्राद्यास्यामि; श्राद्यात्  
Schol. zu GAIM. 1, 16. श्राद्यायन् MUND. UP. 1, 2, 5. 1) *in Empfang nehmen,  
erhalten, in Besitz nehmen; in der ältesten Sprache häufig mit  
loc. der Person, bei oder von welcher man die Gabe empfängt*: प्रयत्ना  
स्य श्रा देदे RV. 4, 13, 8. 1, 126, 5. श्रा परिन्द्रेश्च दक्षं सूक्ष्मं वसुरोचिषः।

III. Theil.

श्रोऽिष्ठमश्यं प्रश्नम् 8, 34, 16. 46, 32. 57, 15. धूम्योः पुरुषस्यैरा सूक्ष्माणि  
दम्भेण 9, 38, 3. AV. 20, 127, 1. लया वसु मनुष्या ददीमार्कं RV. 2, 23, 9. उ-  
चा ते ज्ञातमध्यसो दिवि वद्यम्या देदे 9, 61, 10. 10, 8. अभिवृजवन्ति वाच  
श्रा देदे 68, 3. आदीतामेव (श्रवम्) अस्मात् M. 4, 223. 3, 29. चातालह-  
स्तात् 10, 108. R. 4, 2, 10. RAGH. 1, 45. ऊतमग्राददे 3, 14. पूजामादाय देवग-  
णाः) VANĀH. BH. S. 47, 79. व्यवलारासन्पाददे RAGH. 8, 18. 10, 46. काकता-  
लीपत्रप्राप्तं दृष्ट्वा प्रियमपत्तेते || HIT.  
PR. 34. गर्भम् DRAUP. 5, 9. श्रुतो विवामादीतावरादपि M. 2, 238. 117. आ-  
देशम् R. 5, 69, 21. act.: श्रुतं रज्ञो नायमानस्य निष्का कृतमशान्प्रयतन्स-  
य श्राद्म् RV. 4, 126, 2. आदेहव्यान्याददिः 127, 6. श्रवीव यो लिंगीवां ल-  
त्तमादत् 2, 12, 4. 5, 30, 15. इष्मूर्महमित श्राद्म् (श्रादि P. 6, 4, 64, VARIT.  
2, SCH.) VS. 12, 105. स्वं चादास्यामि भूयो ऽहं पापानं जरया सूक्ष्म MBH. 1,  
3483. सकूनादयिते 14, 2753. कः पुमान्द्विं कुले जातः स्त्रिये परगृहाषिताम्।  
तेजस्वी पुनरादयात् R. 6, 100, 18. fgg. तेषां सर्वं च लोका श्रात्ता: KHAND. UP.  
8, 12, 16. श्रात्विवर erlangt KATHAS. 10, 180. सत् (abl.) श्रात्विव्यः VOP. 3,  
20. — 2) nehmen, sich zueignen, an sich ziehen; wegnehmen, entziehen;  
entreissen, rauben: यद्वा त्यरुतादध्यादाये अनृतम् trennen, sondern RV.  
4, 139, 2. घर्वूर्हत्सौदाददोनो मृतस्य 10, 18, 9. श्रा वो ऽहं समितिं देदे 166,  
4, 5. दिवि अवृष्ट्यादाय 4, 26, 6. यथा सूर्यो नक्त्राणामृद्यास्तेऽस्यादत् AV.  
7, 13, 1. 4, 36, 4. 9, 3, 32. 12, 5, 56 u. s. w. श्रा देवो देदे वृद्धाऽवसूनि वै-  
श्वानुर उदिता सूर्यस्य । श्रा सूक्ष्मादवरादा परस्मादामिददे दिवि श्रा पृथि-  
व्याः || RV. 7, 6, 7. भग्मस्या वर्च श्रादिव्याधि वृत्तादिव स्त्रीम् AV. 1, 14, 1.  
विष्णु रूपस्यादिषि 7, 36, 3. मा म इन्द्रं इन्द्रियमादित AIT. BR. 7, 23. ÇAT.  
BR. 11, 5, 4, 13. श्रदिष्ट 4, 2, 4. काश्यस्याद्याय 13, 5, 4, 19. श्रादीयमान  
AV. 12, 5, 15. ÇAT. BR. 14, 4, 2, 22. — कामद्रूपिलमादाय R. 3, 42, 35. शि-  
लोऽक्षमप्याददीतिविप्रो यतस्ततः M. 10, 112. यो ऽसाध्यो अर्थमादाय सा-  
धुयः संप्रयक्षति 11, 19. तेषां सर्वस्वमादाय रज्ञा 7, 124. अनादेयं नाददीत  
परिद्विषो ऽपि पार्विवदः 8, 170, 9, 243. दावितू हे च मूलेके । श्राददानः पर-  
तेत्रात् 8, 34. नादते प्रियमएनापि भवतां (d. i. तद्रणा) स्त्रेहेन सा पछ-  
वम् ÇAK. 84. तजोत्रस्यात्तबान्धवः: an sich gezogen BHAG. P. 1, 19, 35. बलि-  
म्, करम्, प्रुत्कम्, प्रतिभागम्, रादम् (Geldstrafe) M. 8, 307. 7, 131, 133.  
8, 33, 35. सर्वं सूक्ष्मादत्ते ब्राह्मणो ऽनर्चितो वसन् 3, 100, 7, 95. HIT. I,  
56. अग्नुराददे सा अर्थम् RAGH. 1, 21. सकूनगुणमुत्स्फुमादत्ते हि रसं रविः  
18. R. 3, 23, 5. तेयमादाय गच्छः (eine Wolke angesprochen) MECH. 20, 47.  
63. यकारं प्रयुज्जित्वमेनाकारामादयात् wegnehmen Schol. zu GAIM. 1, 16.  
देवगन्धर्वयत्ताणाम् — श्रादाय सर्वत्र वानि MBH. 1, 7712. श्रादामो ऽस्य  
रत्नानि 4, 979. सिंहस्य खादतो मांसं मुखादादातुमिच्छसि R. 3, 53, 49. श्रा-  
ददीर्विलयनं माप्य BHAG. P. 6, 7, 23. राजान्वं तेज श्रादते प्रदानं ब्रह्मवर्च-  
सम् M. 4, 218. श्रादास्यते — द्वितीयो पश्चाति MBH. 3, 915. श्रादे प्राणान्  
16434. R. 3, 28, 5. श्राद्भुः रक्षां प्राणान् 31, 17. सर्वस्य लोकस्य मन श्रा-  
ददे das Herz gefangen nehmen RAGH. 4, 8. नाहं मनोस्याददेयं मार्गे स्त्री-  
पाणम् MBH. 2, 2637. zurücknehmen, zurückfordern: सो ऽन्तर्दशाहातद्वयं  
दद्याच्चेवाददीत च M. 8, 222, 223. श्रात् entzogen, genommen, geraubt ÇAT.  
BR. 11, 8, 2, 7, 13, 3, 4, 19. ○वोर्य AIT. BR. 4, 23. ○वचस ÇAT. BR. 3, 2, 1, 24.  
○लद्धिम DRAUP. 6, 5. — R. 2, 61, 18. BHAG. P. 6, 10, 29. PRAB. 13, 10. NA-  
LUD. 3, 19. KAVYA-PA. 188, 7 v. u. Die Form श्रादत् wohl in der Bed. an-  
gezogen: ते ऽनुष्ठमात्रा मुनय श्रात्ता: सूर्यस्मिति: HARIV. 11811. — 3)  
mit sich nehmen, mit sich fortziehen: श्रलंकारं नाददीत पित्र्यं कन्या स्व-